

	ASPIRA [®] Pathlab & Diagnostics Limited <small>A Diagnostic Revolution</small>			CIN : - L85100MH1973PLC289209					
				Reg. Office: Flat No.2, R.D. Shah Building, Shradhdhanand Road, Opp. Railway Station, Ghatkopar (W.), Mumbai -400086					
				Corporate Off: 6 & 7, Bhaveshwar Arcade, Near Shreyas Junction LBS Marg, Behind Saraswat Bank, Ghatkopar (W), Mumbai-40008					
				Email ID: info@aspiradiagnostics.com, Website: www.aspiradiagnostics.com					
				Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the first quarter ended June 30, 2025					
				(Rupees in Lakhs)					
Sr No	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		30.6.2025 (Unaudited)	31.3.2025 (Audited)	30.6.2024 (Unaudited)	31.3.2025 (Audited)	30.6.2025 (Unaudited)	31.3.2025 (Audited)	30.6.2024 (Unaudited)	31.3.2025 (Audited)
1.	Revenue from operations	524.80	577.67	463.73	2199.90	524.80	577.67	463.73	2199.90
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	46.94	72.33	(1.67)	207.26	46.94	72.33	(1.67)	207.26
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	46.94	72.33	(1.67)	207.26	46.94	68.06	4.71	202.26
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	46.94	72.33	(1.67)	207.26	42.15	68.06	4.71	202.26
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax))	46.94	72.37	(1.67)	207.30	42.15	68.10	4.71	202.31
6.	Equity Share Capital	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)-								
	Basic:	0.46	0.70	(0.02)	2.01	0.41	0.66	0.05	1.97
	Diluted:	0.46	0.70	(0.02)	2.01	0.41	0.66	0.05	1.97
Note:									
a.	The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the First Quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended June 30, 2025 is available on the website of the BSE Limited and also on the Company's website:- www.aspiradiagnostics.com .								
b.	The above results have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on August 12, 2025.								
								For and on behalf of the Board For Aspira Pathlab & Diagnostics Limited Sd/- Nikunj Mange Executive Director DIN: 08489442	
	Place:- Mumbai								
	Date:- August 12, 2025								

<div>  <div> GAYATRI HIGHWAYS LIMITED Regd office: 5th Floor, A-Block, TSR Towers, 6-3-1090, Rajbhavan Road, Somajiguda, Hyderabad-500082, Telangana. Tel: 040-40024262, Email: gcs@gayatrihighways.com, Web: www.gayatrihighways.com CIN: L45100TG2006PLC052146 </div> </div>										
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2025										
(Rs. in Lakhs, unless specified)										
Sl. No.	Particulars	Standalone				Consolidated				
		For three months ended				For three months ended				
		30-June-25	31-Mar-25	30-June-24	31-Mar-25	30-June-25	31-Mar-25	30-June-24	31-Mar-25	30-June-25
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income from Operations	3,556.73	198.68	227.09	2,586.66	3,556.73	198.68	227.09	2,586.66	3,556.73
2	Net profit/(loss) before tax and exceptional items	3,157.88	(505.84)	(210.56)	30.67	3,157.70	(505.99)	(210.68)	29.53	3,157.70
3	Net profit/(loss) after exceptional items and before tax	3,157.88	(505.84)	(210.56)	30.67	3,157.70	(505.99)	(210.68)	29.53	3,157.70
4	Net profit/(loss) for the period after tax from continuing operations	3,152.31	(505.84)	(213.07)	30.67	3,152.13	(505.99)	(213.19)	29.53	3,152.13
5	Net profit/(loss) for the period after tax from continuing operations and discontinued operations	3,152.31	(505.84)	(213.07)	30.67	(211.75)	1,34,730.23	(7,493.30)	1,12,895.83	(211.75)
6	Total Comprehensive Income for the period [Comprising loss for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	3,152.31	(518.75)	(213.07)	17.76	(211.75)	1,34,717.32	(7,493.30)	1,12,882.92	(211.75)
7	Equity share capital	4,793.04	4,793.04	4,793.04	4,793.04	4,793.04	4,793.04	4,793.04	4,793.04	4,793.04
8	Other Equity (excluding Revaluation Reserve) as per the Audited Balance Sheet of the previous year				(24,022.62)				(67,387.04)	
9	Earnings Per Share (of Rs.2/- each) (for continuing and discontinued operations)- Basic and Diluted (not annualized the quarterly data)	1.32	(0.22)	(0.09)	0.01	(0.09)	56.21	(3.13)	47.10	(0.09)

Notes:

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statement of Audited Financial Results is available on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com (BSE), www.nseindia.com (NSE) and on the company's website at www.gayatrihighways.com or may be accessed by scanning the QR Code provided below.

b) The above Unaudited Standalone and Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee on 12th August 2025 and approved by the Board of Directors at their meeting held on 12th August 2025.

c) The Statutory Auditors has expressed a qualified conclusion on the following:

Standalone Financial Results:

a) The Company has written back Zero Interest Subordinate Loan (ZISL) payable to Gayatri Projects Limited of Rs.17,887.51 Lakhs during the financial year 2022-23 which has been subject to confirmation from Gayatri Projects Limited. In the absence of balance confirmation, we are unable to comment upon the aforesaid write back or any adjustment required to and the consequent impact if any on these standalone financial results for the period 01 April 2025 to 30 June 2025 had the confirmations been received from the Gayatri Projects Limited.

b) As explained in note 7 to the standalone financial results, the company has defaulted in repayment of outstanding term loan of Rs.3,822.65 Lakhs and outstanding accumulated interest of Rs.1,193.21 Lakhs (Interest was recognized in the financial statements till 31 March 2023) payable to IL&FS Financial Services Limited. The Company has been calculating and recognizing interest only on the defaulted principle of Rs.3,822.65 Lakhs as per the existing loan agreement since the Company has not received balance confirmation from the said lender. In the absence of balance confirmation, we are unable to comment on the interest/penalty if any to be provided in the books or any adjustment required to and the consequent impact if any on these standalone financial results for the period 01 April 2025 to 30 June 2025 had the confirmations been received from the lender.

c) As explained in note 7 to the standalone financial results the company did not provide interest on the outstanding term loan of Rs. 3,822. 65 Lakhs due to IL&FS Financial Services Limited for the period 01 April 2025 to 30 June 2025. The Company's records indicate that, had management provided interest for the period 01 April 2025 to 30 June 2025, the expenses, the net loss after tax and total comprehensive loss for the period 01 April 2025 to 30 June 2025 would have been increased by Rs. 142.95 Lakhs.

d) i. The Company has invested Rs.434.32 Lakhs as equity and 0.01% optionally convertible debentures of Rs. 1,112.48 Lakhs as well as advanced loans including interest till 30 June 2025 of Rs. 2,694.80 Lakhs. Further it has to receive an amount of Rs.83.52 Lakhs towards receivable for deputation. All these amounts aggregate to Rs. 4,325.12 Lakhs in Cyberabad Expressways Limited (CEL), a jointly controlled entity.

As per the unaudited financial statements of the CEL as on 30 June 2025, the negative net worth stood at Rs. 11,923.52 Lakhs. Consequent to the erosion in the net worth of CEL, the exposure of the Company to the extent of Rs. 4,325.12 Lakhs is required to be impaired fully. IndAS 36 requires the Company to provide for impairment in the value of investments and other financial assets by providing for the amount of impairment in the Profit & Loss Account.

ii. The Company has invested Rs. 1,581.36 Lakhs as equity (50% share in equity) and Rs. 20.88 Lakhs towards receivable for deputation aggregating to Rs. 1,602.24 Lakhs in Hyderabad Expressways Limited (HEL), a jointly controlled entity.

As per the unaudited financial statements of the HEL as on 30 June 2025, the positive net worth stood at Rs. 7,784.44 Lakhs including a loan of Rs. 5,433.50 Lakhs advanced to CEL. As per the above paragraph, CEL has a negative net-worth of Rs. 11,923.52 Lakhs as on 30 June 2025. Continuing for the reasons stated in the above paragraph, the loan advanced by HEL is in our opinion, doubtful of recovery resulting in reduction of net-worth of HEL to Rs. 2,350.94 Lakhs. The Company owns 50% of the equity share capital of HEL and hence the Company share of net-worth in HEL works out to Rs. 1,175.47 Lakhs vis-à-vis the exposure of Rs. 1,602.24 Lakhs. This result in impairment to an extent of Rs.426.77 Lakhs from out of the investments made in HEL and Receivables due. Ind AS 36 requires the company to provide for this impairment in the value of investments and other financial assets by providing for the amount of impairment in the Profit & Loss Account.


iii. The Company has not impaired the cost of investments, debentures, loans granted to jointly controlled entities and trade receivables to an extent of Rs. 4,325.12 Lakhs to CEL and Rs.426.77 Lakhs to HEL in its books, the Loss for the year and other Comprehensive Income are understated by the said amount.

Consolidated Financial Results:

a) The Holding Company has written back Zero Interest Subordinate Loan (ZISL) payable to Gayatri Projects Limited of Rs. 17,887.51 Lakhs during the financial year 2022-23 which has been subject to confirmation from Gayatri Projects Limited. In the absence of balance confirmation, we are unable to comment upon the aforesaid write back or any adjustment required to and the consequent impact if any on these consolidated financial results for the period 01 April 2025 to 30 June 2025 had the confirmations been received from the Gayatri Projects Limited.

b) The Holding Company has defaulted in repayment of term loan of Rs. 3,822.65 Lakhs and interest of Rs.1,193.21 Lakhs (Interest was recognized in the financial statements till 31 March 2023) payable to IL&FS Financial Services Limited. The holding company has been calculating and recognizing interest only on the defaulted principle of Rs. 3,822.65 Lakhs as per the existing loan agreements since the Company has not received balance confirmation from the said lender. In the absence of balance confirmation, we are unable to comment on the interest/penalty if any to be provided in the books or any adjustment required to and the consequent impact if any on these consolidated financial results for the period 01 April 2025 to 30 June 2025 had the confirmations been received from the lender.

c) The Holding Company did not provide interest on the outstanding term loan of Rs. 3,822. 65 Lakhs due to IL&FS Financial Services Limited for the period 01 April 2025 to 30 June 2025. The Company's records indicate that, had management provided interest for the period 01 April 2025 to 30 June 2025, the expenses, the net

<div> <div>ELDECO</div> <div>ELDECO HOUSING AND INDUSTRIES LIMITED</div> <div> Regd. Office: Shop No. S-16, Second Floor, Eldeco Station-1, Site No.-1, Sector-12, Faridabad, Haryana-121007 Corporate Office: Eldeco Corporate Chamber-I, 2nd Floor, Vibhuti Khand (Opp. Mandi Parishad), Gomti Nagar, Lucknow (UP) – 226010 CIN: L45202HR1985PLC132536 Website: www.eldecogroup.com Email: eldeco@eldecohousing.co.in Ph.: 0522-4039999 Fax: 0522-4039900 </div> </div>							
STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025							
(Amount in Lacs)							
S. No.	Particulars	Consolidated					
		Quarter Ended		30.06.2024	Year Ended 31.03.2025		
		30.06.2025	31.03.2025				
		Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1	Total Income from operations	3,092.87	3,760.96	3,157.75	14,369.64		
2	Net Profit for the period before Tax (before Exceptional and/or Extraordinary items)	440.90	540.72	1,064.17	3,052.73		
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	440.90	540.72	1,064.17	3,052.73		
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	313.38	323.63	799.34	2,150.84		
5	Total Comprehensive Income/(Loss) for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	312.50	316.32	800.53	2,147.32		
6	Equity Paid up Share Capital	196.66	196.66	196.66	196.66		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited balance sheet	-	-	-	38,221.34		
8	Earnings per share (Not annualised):						
	Basic (₹)	3.19	3.29	8.13	21.87		
	Diluted (₹)	3.19	3.29	8.13	21.87		
Notes:-							
1. The above results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at their respective meetings held on August 12, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out limited review on the financial results for the quarter ended June 30, 2025.							
2. Unaudited Financial Results (Standalone information)							
(Amount in Lacs)							
Particulars	Quarter ended June 30, 2025	Quarter ended March 31, 2025	Quarter ended June 30, 2024	Year ended March 31, 2025			
	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited		
Revenue from operations	2,859.61	3,613.03	2,532.18	12,079.62			
Profit before tax	478.62	769.42	1,042.05	3,441.38			
Profit for the period	362.23	567.12	787.19	2,569.94			
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited balance sheet	-	-	-	33,255.88			
3. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the Company's website at www.eldecogroup.com . The same can be accessed by scanning the QR code provided below:							
<div>  <div> For and on behalf of the Board Eldeco Housing and Industries Limited Sd/- Pankaj Bajaj Chairman cum Managing Director </div> </div>							
Place: New Delhi Date: 12.08.2025							

(Continued from previous page...)					
CONTENTS OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AS REGARDS ITS OBJECTS					
For information on the main objects of our Company, see “ <i>History and Certain Corporate Matters</i> ” on page no. 198 of the Prospectus. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Offer. For further details, see the section “Material Contracts and Documents for Inspection” on page no. 419 of the Prospectus.					
LIABILITY OF MEMBERS AS PER MOA					
The Liability of the members of the Company is Limited.					
AMOUNT OF SHARE CAPITAL OF THE COMPANY AND CAPITAL STRUCTURE					
The authorized share capital of the Company is ₹15,00,00,000 divided into 1,50,00,000 Equity Shares of ₹10 each. The issued, subscribed and paid-up share capital of the Company before the offer is ₹7,01,00,000 divided into 70,10,000 Equity Shares of ₹10 each. For details of the Capital Structure, see “ <i>Capital Structure</i> ” on the page no. 79 of the Prospectus.					
NAMES OF THE SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM					
ORIGINAL SIGNATORIES			CURRENT PROMOTERS		
Name of Promoters	Face Value (₹)	No. of Shares	Name of Promoters	Face Value (₹)	No. of Shares
Wilfred Selvaraj	10.00	2,250	Wilfred Selvaraj	10.00	63,09,000
Aruldas Arulandi	10.00	4,250	Padma Wilfred	10.00	6,96,794
Padma Wilfred	10.00	2,000			
Singaravelou	10.00	1,500			

For details of the Capital Structure, see “*Capital Structure*” on page no. 79 of the Prospectus.

LISTING: The Equity Shares issued through the Prospectus are proposed to be listed on the SME Platform of BSE (“**BSE SME**”). Our Company has received an “In-principle” approval from the BSE for the listing of the Equity Shares pursuant to letter dated July 16, 2025. For the purposes of the offer, the Designated Stock Exchange shall be BSE. A signed copy of the Prospectus has been submitted for registration to the ROC, Chennai on August 12, 2025 in accordance with Section 26(4) of the Companies Act, 2013.

DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (“SEBI”): Since the offer is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Prospectus has been filed with SEBI. In terms of the SEBI Regulations, the SEBI shall not issue any observation on the Offer Document. Hence there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire “Disclaimer Clause of SEBI” beginning on page no. 307 of the Prospectus.

DISCLAIMER CLAUSE OF BSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): “*It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited (“BSE”) should not in any way be deemed or construed that the contents of the Prospectus or the price at which the equity shares are offered has been cleared, solicited or approved by BSE, nor does it certify the correctness, accuracy or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the Disclaimer clause pertaining to BSE.*”

The investors are advised to refer to page no. 309 of the Prospectus for the full text of the Disclaimer clause pertaining to BSE.

GENERAL RISK: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the Issuer and this Offer, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India (“SEBI”), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Prospectus. Specific attention of the investors is invited to “*Risk Factors*” on page no. 27 of the Prospectus.

MONITORING AGENCY: Infomerics Valuation and Rating Limited

CREDIT RATING: This being the issue of Equity Shares, no Credit Rating is required.

DEBENTURE TRUSTEE: This being the issue of Equity Shares, no appointment of Trustees is required.

रिटेल रिकव्हरी डिपार्टमेंट
 दोस्ती निमनक, जीएफ, प्लॉट क्र. ई-७, रोड क्र. २२, बागडो इंडस्ट्रियल इस्टेट, एमआरडीसी, ठाणे (९), ठाणे विन : ४००६०४

परिशिष्ट IV (स्थाय मिळतीकरीता)

कच्चा सूचना (स्थाय मिळतीकरीता)

ज्याअशी, निम्नव्याखरीकार हे **आयडीबीआय बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिस्कुयुरिटायशेन अँड सिस्कुयुरिटाय अँड फायनान्सिअल असेट्स अँड एम्प्लोसमेंट अँड सिस्कुयुरिटी इंटरनेट अँड, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सिस्कुयुरिटी इंटरनेट (एम्प्लोसमेंट) कलम, २००२ सहवाचना निमम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १६-०१-२०२५ रोजी मागील सूचना जारी करून कर्जदार/ही. सिस्टिम सुचीने बघत आणि सी. सीएम सुचीने बघत यांस सूचनेलीत एकूण नमूद कायदा करीत र. २,९९,८३,१६१/- (दुपये दोन कोटी नव्याणव लाख आठशे एकशे एकशे सात) १०.०१.२०२५ रोजीत पुढील व्याजसह या रकमेची परतफेड सवर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांन करण्यस सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यस कर्जदार, वैयक्तिक हमीदार असणंय ठारलेन, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस वादुरे सूचना देणत येते की, निम्नव्याखरीकारांनी खाली वर्णन करण्यत आलेल्या मिळतीकरीता तावा त्यांना प्रदान करण्यत आलेल्या मागीलया वापर करून सिस्कुयुरिटी इंटरनेट (एम्प्लोसमेंट) कलम, २००२ च्या कलम १३ च्या उपकलम (४) अंतर्गत सहवाचना निमम ८ अन्वये दिनांक ३१ जुलै, २०२५ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस वादुरे इमारा देणत येते की, सवर मिळतीकरीती कोणताही व्यवहार करू नये आणि सवर मिळतीकरीती करण्यत आलेला कोणताही व्यवहार हा **आयडीबीआय बँक लिमिटेड** ला (रकम र. २,९९,८३,१६१/- (दुपये दोन कोटी नव्याणव लाख आठशे एकशे एकशे सात) १०-०१-२०२५ व्यावरीत व्याज या रकमेच्या भाराअधीन राहिल.

ताण मतांच्या भारमाकरीता उपलब्ध वेळेत सवर अँडच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या ततुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेण्यतल येते.

मिळतीकरीते वर्णन

फर्लट क्र. १००३ १५वा मजला इमारत क्र. १० अझाद नगर कमर्शियल सीएचएसएल बीरा वेसाई रोड, अंधेरी पश्चिम मुंबई ४०००४५

सही/- प्राधिकृत अधिकारी आयडीबीआय बँक लिमिटेड

दिनांक : १३ ऑगस्ट, २०२५

अँक्सिस बँक लिमिटेड
 सीआयएन: L65110GJ1993PLC020769
ग्राहकेचा पत्ता - अँक्सिस बँक लि., पाचवा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी-१, टीटीपी इंडस्ट्रीअल एरिया, मुलासल रोड, ऐरोली, नवी मुंबई - ४००७०८
नोंदणीकृत कार्यालय - अँक्सिस बँक लिमिटेड., विंगुल, २रा मजला, समर्थेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन, एलिसन ब्रिज जवळ, अमदाबाद - ३८०००६.

तावा सूचना (स्थाय मालमतेसाठी) नियम ८(१)

ज्याअशी, सिस्कुयुरिटायशेन अँड रिस्कन्डरान ऑफ फायनॅन्सिअल असेट्स अँड एम्प्लोसमेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटरनेट अँड, २००२ अंतर्गत निम्नव्याखरीकार हे अँक्सिस बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्कुयुरिटी इंटरनेट (एम्प्लोसमेंट) नियमावली, २००२ च्या नियम ३ सह वाचल्या जाणाऱ्या कायद्याच्या कलम १३ (१२) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कर्जदार/गहाणखतदार, म्हणजेच १) पासत भूंपेड बोरालिया (कर्जदार/गहाणखत/जामीनदार/जीपीओ) २) गीता पासत बोरालिया (सह-कर्जदार/गहाणखत/जामीनदार/जीपीओ) ह्यांना कर्ज खाते क्र. PHR06471897280 संदर्भात १६.०४.२०२१ अनुसार देय असलेली रक्कम र. १९८१२५६ /- (दुपये एकशेसह लाख एकश्याऐशी हजार दोनशे छपस फक्त) व्यावरील करामध्ये नमूद करण्यत आलेल्या व्याजाच्या दाने, अधिक सर्व शुल्क, किंमत आणि आजच्या दिनांकापर्यंतच्या खर्चासह नमूद सूचना दिनांकापासून ६० दिवसांच्या आत भरणे करण्यसाठी मागणी करणारी मागणी सूचना दिनांकित २०.०४.२०२१ रोजी जारी करण्यत आली होती.

कर्जदार/सह-कर्जदार हे रकमेचा भरण करू न शकल्यामुळे ह्यादुरे सूचना कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि सर्व जनतेला देण्यात येत आहे की निम्नव्याखरीकारांनी खाली वर्णन करण्यत आलेल्या मालमतेच्या नमूद नियमांच्या नियम ६ आणि ८ सह वाचल्या जाणाऱ्या नमूद कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून ०७.०८.२०२५ रोजीप्रत्यक्ष तावा घेतला आहे.

कर्जदार, हमीदार आणि सर्व जनतेला ह्यादुरे सावध करण्यत येत आहे की मालमतेची कोणताही व्यवहार करू नये आणि जर असा व्यवहार झाला असल्यास अँक्सिस बँक लिमिटेड ह्याच्याकडे रक्कम र. १९८१२५६ /- (दुपये एकशेसह लाख एकश्याऐशी हजार दोनशे छपस फक्त) व्यावरील करामध्ये नमूद करण्यत आलेल्या व्याजाच्या दाने, अधिक सर्व शुल्क, किंमत दिनांक १६.०४.२०२१ दिनांकापर्यंतच्या खर्चासहवा भरणे करण्यस पात्र असतील.

सुरक्षित मालमता सोडविण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात सर्फेसी नमूद कायद्याच्या २००२ कलम १३ च्या पोटकलम (८) मध्ये असलेल्या ततुदींकडे कर्जदाराचे लक्ष वेधून घेण्यत येत आहे.

स्थाय मालमतेचे वर्णन

ए / ००३, तळमजला,रिडी सिटी अपार्टमेंट ऑफ ओम रिडी सिटी सीएचएसएल व्हिलेज खारी भाईर-पूर्व, ठाणे - ४०१०५, मोजमाप २ - ३१५ चौ.फुट. सूर्य बिल्ड अप

दिनांक : ०७.०८.२०२५

प्राधिकृत अधिकारी अँक्सिस बँक लि.

ऑटोमोबाईल प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय : सुनित क्र. एफ-१, १ ला मजला, शांती नगर को-ऑप. इंड. इस्टेट लि., वाकोला (पूर्व), मुंबई - ४०० ०५५

सीआयएन : एल३४१०३एमएच१९४९पीएलसी३२६९१७

३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२५ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२५ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित	संपलेली वर्ष ३१.०३.२०२४ लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४.२५	४.२५	४.२५	१७.००
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व)	(४४.३८)	(६८.५३)	(३८.६३)	(११०.३१)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी परचात)	(४४.३८)	(६८.५३)	(३८.६३)	(११०.३१)
करपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी परचात)	(४४.३८)	(६८.३४)	(३८.५७)	(१८९.९५)
कालावधीकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरिता करपरचात नफा किंवा (तोटा) आणि करपरचात इतर सर्व समावेशक उत्पन्न समाविष्ट)	(४४.४५)	(६८.०७)	(३८.९१)	(११०.६९)
समभाग भांडवल	४८.१८	४८.१८	४८.१८	४८.१८
मागील लेखा वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून राखीव				(१,४३१.४९)
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी र. १/- च्या) - मूलभूत आणि सौम्यिकृत (अवार्षीकीकृत)	(०.९२)	(१.४२)	(०.८०)	(३.९४)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट बीएसई www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.apinumbai.com वर उपलब्ध आहे. निष्कर्षांना खाली दिलेल्या व्यक्तींसार कोर्टात प्रकट पाठला येईल.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार
रयाम आगरवाल
संचालक
(डीआयएन ०००३९९९१)

येस बँक लिमिटेड
 नोंदीकृत कार्यालय: येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रुझ (९), मुंबई ४०००५५
 शाखा: १९वा मजला, सी विंग, एम्पायर टॉवर, रिलायबल टेक पार्क, क्लाउड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र.३१, ठाणे बेलगार रोड, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८.

सर्फेसी अँक्ट च्या १३(२) अन्वये सूचनेची प्रकाशन

यादुरे सूचना देण्यात येते की, ज्या कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांना कर्ज सुविधेचे मुदतल आणि व्याज परतफेड करण्यत कसूर केली आहे त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे आणि ज्यांचे कर्ज खाते अनुत्पादक मालमता (एनपीए) म्हणून वगीकृत केले आहे. त्यांना आर्थिक मालमतेचे सिस्कुयुरिटायशेन आणि रिस्कन्डरान ऑफ फायनॅन्सिअल असेट्स अँड एम्प्लोसमेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटरनेट अँड २००२ (सर्फेसी अँक्ट) कलम १३(२) अंतर्गत सूचना बजावण्यत आल्या होत्या, ज्यामध्ये त्यांना मागणी सूचनामध्ये नमूद केलेली कर्जात पात करण्यत आवाहन करण्यात आले होते. वरील संदर्भात, या सार्वजनिक सूचनेदुरे खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांना पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे आणि यादुरे खाली दर्शविलेल्या धक्कांनी रकमेची भरपाई आणि व्यावरीत व्याज, ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत करण्यत आवाहन केले जात आहे, जर असे केले नाही तर सर्फेसी कायद्याच्या कलम १३ च्या उप कलम (४) अंतर्गत ६० दिवसांच्या मुदतीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

मागणी सूचना/कर्जदार/गहाण ठेवलेल्या मालमतेची माहिती

अ. क्र.	कर्ज खाते क्र./ ग्राहक आयडी	कर्जदार आणि सह-कर्जदार, हमीदार, गहाणदार/ सुरक्षा प्रदाता यांचे नावे	गहाण मिळतीकरीते वर्णन (१३(२) सूचनेनुसार पूर्ण पत्ता)	१३(२) सूचनेनुसार एकूण दाव्याची रक्कम	१३(२) सूचनेची तारीख एनपीए तारीख
१.	१६४८४६० ०००१०७२	१. मे. हाय लार्डफ हेल्थकेअर (कर्जदार/गहाणदार) त्याच्या मालकादुरे श्री. बांवी गहा आणि कु. रेमी बांवी गहा, २. रेमी बांवी गहा (सह कर्जदार) ३. बांवी गहा (सह कर्जदार/गहाणदार)	मिळकत क्र.१: सुनित क्र.११०, मोजमापित ११३.९६ चौ.मीटर्स (चर्चर्ड क्षेत्र) १ला मजला वर, टेक्नो आर्टी पार्क, गाव एकसर, मु. लिंक रोड, तालुका बोरिवली, मुंबई-४०००९२. मिळकत क्र.२: फ्लॅट क्र.२०१, दी कॉनर गाव एकसर, तालुका बोरिवली, बोरिवली सिस्टिम, मुंबई ४००१०३. मिळकत क्र.३: गाला धारक क्र.६ धारक पंचायत हाऊस क्र.३०८/ई, तळ मजला, कॉचन इंडस्ट्रीयल इस्टेट अशा शात बिल्डिंग क्र.१ येथे स्थित गाव दामेल, नानी दमण, दामण तालुका दामण, दामण जिल्हा च्या उपजिल्हा-३९६२१५. मिळकत क्र.४: गाला धारक क्र.७ धारक पंचायत हाऊस क्र.३०८/ई, तळ मजला, कॉचन इंडस्ट्रीयल इस्टेट अशा शात बिल्डिंग क्र.१ येथे स्थित गाव दामेल, नानी दमण, दामण तालुका दामण, दामण जिल्हा च्या उपजिल्हा-३९६२१५. मिळकत क्र.५: गाला धारक क्र.६ धारक पंचायत हाऊस क्र.३०८/एएम, तळ मजला, कॉचन इंडस्ट्रीयल इस्टेट अशा शात बिल्डिंग क्र.२ येथे स्थित गाव दामेल, नानी दमण, दामण तालुका दामण, दामण जिल्हा च्या उपजिल्हा-३९६२१५. मिळकत क्र.६: सवर स्थावर मिळतीकरीते ते भाग आणि विभाग असलेले एन.ए. जमिन समाविष्ट तळ मजला अशा शात उद्योग नगर वर बांधकामित एन.ए. जमिन धारक महसूल सव्ई क्र.१७५/६(५२), प्लॉट क्र.५२, मोजमापित ७५० चौ.मीटर्स., येथे स्थित भीमपोर, नानी दामण त्यासह भीमपोर ग्रुप ग्राम पंचायत क्षेत्र सह नोंदीकृत उप जिल्हा दामण, दामण चे जिल्हा ३९६१८५ मिळकत क्र.७: सवर स्थावर मिळतीकरीते ते भाग आणि विभाग असलेले इंडस्ट्रीयल बिल्डिंग, धारक हाऊसिंग क्र. ११८९/५२ त्यासह जमिन धारक सव्ई क्र.१७५/७(५३) मोजमापित ६००० चौ.मीटर्स., येथे स्थित गाव भीमपोर, नानी दामण त्यासह भीमपोर ग्रुप ग्राम पंचायत क्षेत्र सह नोंदीकृत उप जिल्हा दामण, दामण चे जिल्हा ३९६१८५	र. १३,५५,२३,७७६.४४/-	२५-जुलै-२०२५ १८-जून-२०२५

कृपया नोंद घ्यावी की, उपरोक्त अधिनियमच्या कलम १३(८) अंतर्गत विक्री किंवा हस्तांतर करिता जाहीर लिलाव/निविदा दुरे/खाजगी करारामार्फत सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आमच्या दुरे झालेले सर्व खर्च, प्रभार आणि परिचय्य प्रदान केल्यास सह आमचे धकीत प्रदान केल्यास तारण मत्ता आमच्या दुरे विक्री किंवा हस्तांतर केले जाणार नाही आणि तारण मत्तेच्या हस्तांतर किंवा विक्री करिता आमच्या दुरे पुढील पावले उचलणार नाही.

ठिकाण: मुंबई
दिनांक: १३.०८.२०२५

सही/- प्राधिकृत अधिकारी
येस बँक लिमिटेड

IPO GRADING: Since this issue is made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, there is no requirement of appointing an IPO Grading Agency.

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
 MARK CORPORATE ADVISORS PRIVATE LIMITED Address: 404/1, The Summit, Sant Janabai Road (Service Lane), Off W. E. Highway, Vile Parle (East), Mumbai-400 057 Tel No.: +91 22 2612 3207/08 Contact Person: Niraj Kothari Email ID: smeipo@markcorporateadvisors.com Investor Grievance Email ID: investorsgrievance@markcorporateadvisors.com Website: www.markcorporateadvisors.com SEBI Registration No.: INM000012128 CIN: U67190MH2008PTC181996	 SKYLINE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED Address: D-153 A 1st Floor Okhla Industrial Area, Phase – I, New Delhi-110 020 Tel No.: 011-40450193-197 Contact Person: Anuj Rana Email: ipo@skylinert.com Investor Grievance Email ID: grievances@skylinert.com Website: www.skylinert.com SEBI Registration No.: INF000003241 CIN: U47899DL1995PTC071324	 Ankita Jain Company Secretary and Compliance Officer Address: New No. 38, Old No. 44, First Floor, Brindavan Street Extn, West Mambalam, Chennai, Tamil Nadu- 600 033. Email: info@lgholidays.com Contact No.: +91 9940067846 Website: www.lgholidays.com Investors can contact the Company Secretary and Compliance Officer or the Registrar to the Offer in case of any pre-issue or post-issue related grievances, grievances including non-receipt of letters of allotment, non-credit of allotted equity shares in the respective beneficiary account.

AVAILABILITY OF PROSPECTUS: Investors are advised to refer to the Prospectus and the Risk Factors contained therein, before applying in the Offer. Full copy of the Prospectus will be available at the website of SEBI at www.sebi.gov.in; the website of Stock Exchange at www.bseindia.com, the website of LM at www.markcorporateadvisors.com and website of Company at www.lgholidays.com.

AVAILABILITY OF ABRIDGED PROSPECTUS: A copy of the abridged prospectus shall be available on the website of the Company, LM and BSE, at www.lgholidays.com, www.markcorporateadvisors.com and www.bseindia.com, respectively.

AVAILABILITY OF APPLICATION FORMS: Application forms can be obtained from the Company: LGT Business Connexions Limited, Lead Manager: Mark Corporate Advisors Private Limited. Application Forms can also be obtained from the Stock Exchange and list of SCSEs available on the website of SEBI at www.sebi.gov.in and website of Stock Exchange at www.bseindia.com.

APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT (ASBA): All investors in this Offer have to compulsorily apply through ASBA. The investors are required to fill in the ASBA form and submit the same to their banks. The SCSEs will block the amount in the account as per the authority contained in ASBA form. On allotment, amount will be unblocked, and the account will be debited only to the extent required to be paid for allotment of shares. Hence, there will be no need for a refund. For more details on the Offer process and how to apply, please refer to the details given in application forms and abridged prospectus and also please refer to the chapter “Offer Procedure” on page no. 330 of the Prospectus

BANKER TO THE OFFER/PUBLIC OFFER ACCOUNT BANK/SPONSOR BANK: IndusInd Bank Limited

UPI: UPI Bidders can also bid through UPI mechanism

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Prospectus.

Date: August 12, 2025
Place : Chennai

LGT Business Connexions Limited is proposing, subject to market conditions and other considerations, public offer of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Chennai on August 12, 2025. The Prospectus is available on the website of the Lead Manager at www.markcorporateadvisors.com, the website of the BSE i.e., www.bseindia.com, and website of our Company at www.lgholidays.com. Investor should note that investment in equity shares involves a high degree of risk. For details, investors should refer to and rely on the Prospectus, including the section titled “Risk Factors” of the Prospectus, which has been filed with ROC. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act (“the Securities Act”) or any state securities laws in United States and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, “U.S. persons” (as defined in Regulations under the securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act of 1933.

बँक ऑफ इंडिया
Bank of India BOI
 Relationship beyond banking

तुमं शाखा : दुकान क्र. १,२,३,४, आवकोनो वन वर्ल्ड सेंटर, प्लॉट क्र. २१, सेक्टर २३/२४, तुमं, नवी मुंबई ४००७०८, दूर. ०२२-२७८३३३ ४५/४४

संद क्र. टीआरबी/२०२२-२६/केजे/१० दिनांक : ३०-०७-२०२५

प्रति, श्री, निशांत निरंजन म्हात्रे/श्रीम. कमल निरंजन म्हात्रे ३०६, प्लॉट सी १४, सेक्टर १५, ऑर्बिड प्रीम, उल्हे, नवी मुंबई- ४१०२०६.

महोदय/महोदया

सिस्कुयुरिटायशेन अँड रिस्कन्डरान ऑफ फायनॅन्सिअल असेट्स अँड एम्प्लोसमेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटरनेट अँड, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

तुमच्या विनंतीसार बँकेने र. १७,००,०००/- च्या एकूण रकमेकरिता विविध पत सुविधा तुम्हाला बँकेपासून मंजूर केले. आम्ही आमच्यादुरे मंजूर केलेल्या पतसुविधा आणि सूचनेरोजित पत अंतर्गत वकीत रकमेचा तपशील येथे खाली देत आहोत:-

सुविधेचे स्वरूप	खात्याचे नाव	मंजूर रक्कम (₹.)	उर्वरीत धकीत (₹.)
गृह कर्ज (खाते क्रमांक: ००४७४९११०००१५५)	१) श्री. निशांत निरंजन म्हात्रे २) श्रीम. कमल निरंजन म्हात्रे	१७,००,०००/-	१०,८५,६५९.६८

२. बँकेने मंजूर केलेल्या वरील सवर पत सुविधा खालील मत्ता/ तारणाने सुरक्षित केल्या आहेत. (बँकेकडे भारीत मत्ता/व्हिलकरीते घेण्यात) :

- ए) समयाची गहाण मिळकत स्थित येते: **फर्लट क्र. एच-४१०, अरिहंत अवेका फेज II, सव्ई क्र. ३५४/३, ३६१/१, गाव कोन्यावले, तालुका: पन्हेल, जिल्हा: रायगड.**
३. तुम्ही सवर पतसुविधेअन्वये बँकेला तुमच्या धक्कांनी रकमेची परतफेड करण्यत तुम्ही कसूर केल्याने आम्ही रिश्वई बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक नव्यासुरक नव्यासुरक/निदेशाप्रमाणे २५-जुलै-२०२५ पासून तुमच्या खात्याचे वॉकिंगन नॉन-परफॉर्मिंग असेट केले आहे.
४. वरील कार्यामुळे आदुरे आम्ही तुम्हाला वरील अँडच्या कलम १३(२) अन्वये सूचना जारी करून ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत बँकेने केलेला मासिक आधार चक्रवादीने व्यावरीत पुढील व्याजाने र. १०,८५,६५९.६८ (कंटाडी दाने सूचनेच्या तारखे पर्यंत देण) सह आणि तुमच्याकडून प्रदानापर्यंत बँकेदुरे उपार्जित सर्व परिचय, प्रभार आणि खर्च अशी रक्कम बँकेला अदा करून तुमचे सर्व दायित्व निभावण्यस सांगत आहोत. कसूर केल्यास कृपया घ्यानात ठेवावे की, आम्ही वर वर्णन केलेल्या तारण मातांवर सिस्कुयुरिटायशेन अँड रिस्कन्डरान ऑफ फायनॅन्सिअल असेट्स अँड एम्प्लोसमेंट ऑफ सिस्कुयुरिटी इंटरनेट अँड, २००२ च्या कलम १३ अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून कारवाई करू. त्याच्या खर्च आणि परिणामांची जोडीम सर्व्वी तुम्ही असेल.
५. आम्ही जेव्हा उपरोक्त कालावधीत परतफेड आणि तारण मतांचे विमोचन होईपर्यंत प्रोग्नोस दाने व्याज, बँकेला आलेले सर्व खर्च, आकार आणि परिचय्य यासह एकत्रितरीत्या बँकेच्या संपूर्ण धक्कांनीचे प्रदान करून तुमचे दायित्व निभावण्यस तुम्हाला सांगत आहोत. कृपया महत्वाची गोष्ट घ्यानात ठेवावी की, सर्फेसी अँडच्या कलम १३(८)

LIBORD SECURITIES LIMITED CIN: L67120MH1994PLC080572				
Regd. Office: 104, M.K. Bhavan, 300, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001. Phone: 022-22658108 / 09 E-mail: investorrelations@libord.com				
EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025 (Rs. in Lakhs)				
Particulars	Quarter Ended 30.06.2025	Year Ended 31.03.2025	Quarter Ended 30.06.2024	Year Ended 31.03.2024
Total Income from Operations	16.27	9.73	42.01	
Net Profit / (Loss) for the period before Tax	6.35	(69.70)	31.86	
Net Profit / (Loss) for the period after Tax	6.35	(70.10)	23.84	
Total Comprehensive Income for the period	10.30	(79.21)	24.84	
Equity Share Capital	500.00	500.00	500.00	
Reserves (excluding Revaluation Reserve)	(120.08)	(130.38)	(26.33)	
Net Worth	379.92	369.62	437.67	
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
1. Basic:	0.13	(1.40)	0.48	
2. Diluted:	0.13	(1.40)	0.48	
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com or corporate and the Company's website at www.libord.com/libord-securities-ltd/				
Place : Mumbai Date : August 12, 2025	For Libord Securities Limited Sd/- Ramesh Kumar Jain CFO & Authorised Director			

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that on behalf of our clients we are investigating the right, title and interest of the **Owners** of the units in the project known as "PLATINA" bearing **MaharERA Registration No. P51900015088** constructed on land bearing Cadastral Survey No. 152 (part) of Lower Parel Division ("the said Property") and more particularly described in the **Schedule** hereunder written in relation to the proposed transaction with our clients.

NOTICE is hereby given to all concerned that if any entity/ persons including but not limited to any bank or financial institution, non-banking financial institution(s), firm(s), association(s) of persons or a body(ies) of individuals (whether incorporated or not), Hindu undivided family (HUF), lender(s) and/or creditor(s) having any benefits, objections, claim, share, right, title, interest or demand of any nature whatsoever info, or under through the Owners upon or in respect of the Units or any part thereof or the construction thereon, including by way of development rights, FSI/ TDR by operation of law or otherwise of any nature whatsoever, including by way of inheritance, exchange, share, acquisition, partition, transfer, agreement, sale, assignment, bequest, charge, mortgage, hypothecation, tenancy, let, sub-let, lease, sub-lease, lien, lis pendens, right of way, license, pledge, guarantee, easement, gift, trust, maintenance, possession, reservation, injunction, loans, advances, attachment or encumbrance, covenant or beneficial interest under any trust, right of prescription or preemption or under any contract/agreement/agreement for sale, understanding or other dispositions or otherwise in any manner whatsoever or pending litigation, partnership, joint venture, family arrangement / settlement or under any decree, order or award passed by any court or tribunal or revenue or otherwise howsoever including by operation of law, are hereby requested to intimate his/her/their share or claim, if any, to the undersigned in writing with documentary proof within **14 (fourteen) days** from the date of publication of this notice at the address mentioned below.

If no such notice / claim along with supporting documents is received by us within 14 (fourteen) days from the date of publication, then it would be presumed that the Owners have an absolute right to deal with the Units and that there is no adverse right, title, interest, or demand of any nature whatsoever in respect of the Units, and the same is free from encumbrances/, and our clients shall be at liberty to complete the transaction in respect of the Units with the Owners.

SCHEDULE

(description of the said Property)

The units listed below along with one car parking each in the project known as "Platina" bearing **MaharERA Registration No.P51900015088**, constructed on land bearing Cadastral Survey No. 152 (part) admeasuring 978.68 square meters of Lower Parel Division, situated, lying and being at Sitaram Jadhav Marg, 45/114, Lower Parel, in the Registration District of Mumbai City, Mumbai 400013.

Sr. No.	Unit No.	Wing	Floor	Name of the Owner	Area (in sq. mts.)
1.	702	B	7 th	Messrs. Om Shanti City Development Company.	124.01
2.	903	B	9 th		124.01
3.	1203	B	12 th		124.01
4.	1303	B	13 th		124.01
5.	2001	B	20 th		115.05
6.	603	B	6 th	Pravinkumar Bhomchand Jain	124.01
7.	803	B	8 th	Anita Pravinkumar Jain	124.01
8.	1003	B	10 th	(i) Deepika Hitesh Jain (ii) Vinaykumar Pravinkumar Jain	124.01

Dated this 13th day of August, 2025

Suhail Ahmed Khilji
Partner
TATVALEGAL
Advocates & Solicitors
101, 1st Floor, Janambhoomi Bhavan, Janambhoomi Marg, Fort - 400001

ARIHANT SUPERSTRUCTURES CONTINUING STABILITY				
CIN: L51900MH1983PLC029643 Registered Office: Arihant Aura, B Wing, 25th Floor, Plot No. 13/1, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Turbhe, Navi Mumbai - 400 705 Tel: 022 - 62493333 Fax: 022 - 62493334 E-Mail: info@asl.net.in, investor@asl.net.in, Website: www.asl.net.in				

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter Ended June 30, 2025

Particulars	Consolidated (Rs. in Lakhs)			
	Quarter Ended		Year Ended	
	30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	31-Mar-25
Total Income from Operations (net)	12,294.21	15,478.84	5,418.99	50,360.52
Net Profit / (Loss) for the period before Tax	1,590.62	1,126.65	199.43	5,467.62
Tax (after Non Controlling Interest)	955.47	778.61	120.69	4,123.96
Equity Share Capital	4,325.00	4,316.00	4,316.00	4,316.00
Earnings Per Share (of ₹ 10/- each)				
Basic:	2.21	1.88	0.29	10.02
Diluted:	2.21	1.88	0.28	9.54

*The Company has issued 29,90,000 equity shares on June 14, 2025 by converting 20,90,000 share warrants. For Details refer note no. 5.

NOTICE

1 The Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2025 which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on August 12, 2025. The statutory auditors of the Company have carried out the limited review of above financial results of the Group and expressed an unmodified conclusion.

Particulars	Quarter Ended (Rs. in Lakhs)			
	30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	31-Mar-25
	Unaudited	Refer Note 6	Unaudited	Audited
Total Income*	793.54	1,612.79	2,085.67	12,372.41
Profit/(Loss) Before Tax	7.07	(331.31)	8.35	-1,988.98
Profit/(Loss) After Tax for the period	6.43	(94.07)	3.93	-1,947.88
Basic EPS	0.03	0.23	0.01	4.73
Diluted EPS	0.01	0.22	0.01	4.50

3 The above stated figures are in accordance with the principles and procedures of Indian Accounting Standards ("Ind AS") as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013, wherein Standalone Net Worth as at 30.06.2025 and Profit After Tax (PAT) for the quarter ended 30.06.2025 of Holding and Subsidiaries are as follows -

Particulars	Net Worth	Profit After Tax (PAT)
Arihant Superstructures Ltd.	25,482.47	6.43
Arihant Vastika Realty Pvt. Ltd.	11,836.76	1,262.27
Arihant Abode Ltd.	4,164.34	177.63
Arihant Gruhnirman Pvt. Ltd.	(21.01)	(8.86)
Arihant Aashiyana Pvt. Ltd.	2,742.68	147.90
Dwellco Pvt. Ltd.	496.99	-
Total	44,704.42	1,696.82

4 The Subsidiaries considered in the Consolidated Financial Statements as at June 30, 2025 are namely Arihant Abode Ltd (60%), Arihant Vastika Realty Pvt. Ltd (60%), Arihant Gruhnirman Pvt. Ltd (60%), Arihant Aashiyana Pvt. Ltd (60%) and Dwellco Pvt. Ltd (100%).

5 The Company has issued and allotted warrant on a preferential basis up to 20,90,000 no. (Twenty Lakhs Ninety Thousand only) fully convertible warrants ("Warrants") to the person being an individual/entity not belonging to the Promoter Category ("Proposed Warrant Allottee"), based on the receipt of in-principle approval on September, 5th, 2023 under Regulation 28(1) of Securities and Exchange Board of India Page 1 (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 for all convertible into, or exchangeable for, at an option of the Proposed Warrant Allottee, in one or more tranches, one Equity Share (par-passu) of face value of INR 10/- (Indian Rupees Ten only) each, for cash at an issue price of INR 180.071/- (Indian Rupees One Hundred and Eighty only) per Warrant (including a premium of INR 170.071/- per Warrant) which is more than the price as determined by the Board in accordance with the pricing guidelines prescribed under Chapter V of the SEBI (ICDR) Regulations ("Warrant Issue Price") for an amount not exceeding INR 50,00,00,000 (Indian Rupees Fifty Crores), and to issue fresh Equity Shares on the conversion of Warrants on such terms and conditions as may be determined by the Board in accordance with the provisions of Chapter V of the SEBI (ICDR) Regulations or other applicable laws.

Fully Convertible equity share warrants 25% paid up, amounting to Rs. 9,40,87,097.50/- (Rupees Nine Crores Forty Lakhs Eighty Seven Thousand and Ninety Seven and Fifty Paise Only) was received from the allottees on December 20th, 2023. The balance amount of Rs. 28,22,61,292.50/- (Rupees Two Hundred Eighty-Two Million Two Hundred Sixty-One Thousand Two Hundred Ninety-Two and Fifty Paise only) has been received upon which 20,90,000 no. of equity shares allotted by converting 20,90,000 no. of share warrants on June 14, 2025.

6 The figures for the quarter ended 31-March-2025 are the balancing figures between audited results in respect of full financial year and the published year to date reviewed figures upto the third quarter ended 31-December-2024.

7 As the Company's business activity falls within a single business segment viz. "Development of Real Estate Property", the Unaudited consolidated financial results are reflective of the information required by Ind AS 108 "Operating segments".

8 In terms of the Accounting Policy for revenue recognition, estimates of revenues and costs are reviewed periodically by the management and the impact of any change in such estimates are recognized in the period in which such changes are determined.

9 Figures for Previous Periods have been regrouped/re-arranged and re-classified wherever considered to confirm to current period's classification.

10 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges Website viz. www.bseindia.com & www.nseindia.com. The same is also available on the Company's Website viz. www.asl.net.in

Place: Navi Mumbai
Date: 12th August, 2025
CIN: L51900MH1983PLC029643

Parth Chhajer

(Whole Time Director)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that Mr. Swapnil Hareshwar Pathare & others being the owners of the said property has agreed to sell and my client have agreed to purchase the Property adms. 501 sq.mtr., bearing Survey No.28, Hissa No.1(part) / C.T.S. No.745A(part), at Village Malvani, Taluka Borivali, Mumbai Suburban District, Malad (West), Mumbai-400-095, free from all encumbrance.

Any person having any claim/interest/right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her/their such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on my clients.

Dated this 13th day of August, 2025.

MISS. NILIMA HOJE
Advocate
308, Business Classic,
Chincholi Bunder Road,
Malad (W), Mumbai - 400 064

NIDO HOME FINANCE LIMITED

(formerly known as Edelweiss Housing Finance Limited)

Regd Office: 5th Floor, Tower 3, Wing B, Kohnoor City Mall, Kohnoor City, Kirol Road, Kurla (W), Mumbai - 400070



E-AUCTION - STATUTORY 15 DAYS SALE NOTICE

Sale by E-Auction under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and The Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to public in general and in particular to borrower and guarantor that below mentioned property will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" for the recovery of amount as mentioned in appended table till the recovery of loan dues. The said property is mortgaged to **M/s Nido Home Finance Limited** (formerly known as Edelweiss Housing Finance Limited) for the loan availed by Borrower(s), Co borrower(s) and Guarantor(s). The secured creditor is having physical possession of the below mentioned Secured Asset.

Sl. No.	Name of Borrower(s)/Co Borrower(s)/ Guarantor(s)	Amount of Recovery	Reserve Price and EMD	Date & Time of the Auction
1.	Vaibhav Vilas Waghmare (Borrower) Priyanka Vaibhav Waghmare (Co-borrower)	Rs. 55,87,456/- (Rupees Fifty Five Lakhs Eighty Three Thousand Four Hundred and Fifty Six Paise Only) as on 12.08.2025 + Further Interest thereon Legal Expenses FOR LAN No. LKOHUC000008625	Rs. 38,00,000/- (Rupees Thirty Eight Lakhs Only) Earnest Money Deposit Rs. 3,80,000/- (Rupees Three Lakhs Eighty Thousand Only)	03-09-2025 Between 11 am to 12 Noon (With 5 Minutes Unlimited Auto Extensions)

Date & Time of the Inspection: 20-08-2025 between 11.00 am to 3.00 pm Physical Possession Date: 20-09-2024

Description of the secured Asset: All that piece and parcel of Flat No.1506, on 15th Floor, admeasuring 59.61 sq.meters carpet plus Open Terrace of 5.58 sq. meters in Wing C in the building scheme to be known as "KRISHNA NISARGA" to be constructed on the property Survey No.53, Hissa No. 2, lying being and situated at Village Trisgon, Taluka Kalyan District Thane and within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation and within the jurisdiction of Registration District Thane and Sub-Registration District Kalyan.

Note:- 1) The auction sale will be conducted online through the website <https://sarfaesi.auctiontigger.net> and Only those bidders holding valid Email, ID PROOF & PHOTO PROOF, PAN CARD and have duly remitted payment of EMD through DEMAND DRAFT/ NEFT/RTGS shall be eligible to participate in this "online e-Auction".

2) The intending bidders have to submit their EMD by way of remittance by DEMAND DRAFT / RTGS/NEFT to: Beneficiary Name: NIDO HOME FINANCE LIMITED.

Bank: STATE BANK OF INDIA Account No. 65226845199 - SARFAESI- Auction, NIDO HOME FINANCE LIMITED, IFSC code: SBIN0001593.

3) Last date for submission of online application BID form along with EMD is 02-09-2025.

4) For detailed terms and condition of the sale, please visit the website <https://sarfaesi.auctiontigger.net> or Please contact Mr. Maulik Shirimali Ph: +91- 6351896643/9173528727. Help Line e-mail ID: Support@auctiontigger.net.

Mobile No. 9004359835/ 9768746624 Sd/- Authorized Officer

Date: 13.08.2025 Nido Home Finance Limited (formerly known as Edelweiss Housing Finance Limited)



CIN: L28100MH1968PLC014156

Registered Office: 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018

Phone: 022-43662200; E-mail: share@ock-india.com; Website: www.oriconenterprises.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members of 'Oricon Enterprises Limited' [the Company] are hereby informed that on Tuesday, August 12, 2025 the Company has sent the Postal Ballot Notice (only by way of e-mail communication) pursuant to the provisions of Section 108 and 110 of the Companies Act, 2013 ('Act') and other applicable provisions, if any, of the Act and Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('Rules') including any statutory modifications or re-enactments thereof for the time being in force and other applicable provisions, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') to the Members whose e-mail IDs are registered as on August 08, 2025 (being the cut-off date for the purpose of e-voting) for seeking approval of the members by way of postal ballot and voting through electronic means only (e-voting/remote e-voting) for the below mentioned special business. Voting rights shall be reckoned on the paid up value of the shares registered in the name of the Member(s) as on August 08, 2025, being cut-off date for the purpose of e-voting. A person who is not Member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only.

The Notice contains the Special resolution for:

- Approval for sale and transfer of the Company's Business of manufacturing, trading and sale of Metal Crown Seals and Roll On Pliifer Proof Closures by way of slump sale on a going concern basis to: Guala Gualcos (India) Private Limited
- The Board of Directors of the Company (hereinafter referred to as 'the Board') has appointed Ms. Mayuri Bharat Thakkar, Practicing Company Secretary (Membership No. FCS 12337/COP 26189) as the Scrutinizer to conduct the Postal Ballot voting process (voting by electronic means only) in a fair and transparent manner.
- a) The Business is to be transacted by postal ballot by voting through electronic means only;
- b) Date of completion of dispatch of Notice (only by way of email): Tuesday, August 12, 2025
- c) Date of commencement of e-voting: Monday, August 18, 2025 at 09:00 a.m.;
- d) Date of end of e-voting: Tuesday, September 16, 2025 at 05:00 p.m.;
- e) E-voting by electronic mode shall not be allowed beyond 05:00 p.m. on September 16, 2025.

In case any query pertaining to e-voting, the Members are requested to refer to the detailed procedure on e-voting, furnished separately in postal ballot notice. Also one can refer the Frequently Asked Questions ('FAQ') and e-voting manual available at <https://www.evoting.nsdl.com/> under the help section or write an email to evoting@nsdl.co.in. The Notice dated August 08, 2025, along with the procedure for voting, has been sent to all the members by e-mail and is also available on the website of the Company at www.oriconenterprises.com, the website of NSDL at <https://www.evoting.nsdl.com/> and also on website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com where the shares of the Company are listed.

The results of the postal ballot shall be declared on or before Thursday, September 18, 2025, and it will be intimated to the Stock Exchanges where the shares of the Company are listed, it will uploaded on the Website of the Company at www.oriconenterprises.com and also be displayed on the notice board of the Company at its Registered Office at 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018.

By order of the Board of Directors

For Oricon Enterprises Limited

Sd/-

Sanjay Jain

Company Secretary

SHIVA SUTTINGS LIMITED

Regd. Off.: 384-M, Dahbolkar Wadi, 3rd Floor, Kalbadev Road, Mumbai - 400 002.

CIN: L17110MY1985PLC038265

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

(Amount Rs. In Lakhs) except EPS

Sr No	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		Unaudited	Audited	Audited	Audited
1	REVENUE FROM OPERATIONS				
2	(A) NET SALES/INCOME FROM OPERATIONS	87.06	51.35	83.47	260.24
3	(B) OTHER INCOME	-	-	-	-
4	TOTAL INCOME FROM OPERATIONS	87.06	51.35	83.47	260.24
5	EXPENSES				
6	(A) COST OF MATERIALS	-	-	-	-
7	(B) CONSUMED	-	-	-	-
8	(C) PURCHASES	274.47	43.61	74.46	231.61
9	(D) DECREASE IN STOCK IN TRADE	(197.15)	(2.37)	-	(4.57)
10	(E) DEPRECIATION	-	-	-	-
11	(F) EMPLOYEE BENEFIT EXPENSES	3.71	5.03	4.12	15.96
12	(G) OTHER EXPENDITURE	5.08	2.55	4.10	9.92
13	(H) Finance costs	-	-	-	-
14	TOTAL EXPENSES	86.11	48.82	82.68	252.92
15	PROFIT / (LOSS) FROM ORDINARY ACTIVITIES BEFORE FINANCE COSTS & EXCEPTIONAL ITEMS (3-4)	0.95	2.53	0.79	7.32
16	PROFIT / (LOSS) AFTER FINANCE COSTS AND BEFORE EXCEPTIONAL ITEMS (4-5)	0.95	2.53	0.79	7.32
17	EXCEPTIONAL ITEMS	(0.01)	-	(0.01)	0.21
18	PROFIT / (LOSS) FROM ORDINARY ACTIVITIES BEFORE TAX (6-7)	0.95	2.54	0.79	7.32
19	PROVISION FOR TAX (A) PROVISION FOR CURRENT TAX	0.19	(0.26)	0.16	1.22
20	(B) PROVISION FOR DEFERRED TAX	-	-	-	-
21	C) MAT CREDIT ENTITLEMENT	-	0.76	0.76	0.71
22	TOTAL TAX EXPENSES	0.19	0.50	0.16	1.98
23	NET PROFIT AFTER TAX FROM ORDINARY ACTIVITIES (8-9)	0.76	2.04	0.63	5.34
24	EXTRAORDINARY ITEMS	-	-	-	-
25	NET PROFIT AFTER TAX FOR THE PERIOD (10-11)	0.76	2.04	0.63	5.34
26	OTHER COMPREHENSIVE INCOME / (LOSS)	-	-	-	-
27	TOTAL COMPREHENSIVE INCOME / (LOSS) AFTER TAXES (12+13)	0.76	2.04	0.63	5.34
28	PAID UP EQUITY SHARE CAPITAL (Face Value of Rs.10/- each)	155.04	155.04	155.04	155.0